

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी
विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत
जिल्हास्तरीय व ग्राम स्तरीय समित्यांना
रक्कम वितरीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एससीवाय-२०१५/ प्र.क्र.२४९/म-७

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- २५ ऑगस्ट, २०१५

संदर्भ :- शासन निर्णय क्रमांक :- एससीवाय-२०१५/प्र.क्र.११९/म-७ (भाग-२),

दिनांक :- २४ जुलै, २०१५

प्रस्तावना :-

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्या अंतर्गत वरील संदर्भांकित शासन निर्णय दिनांक २४ जुलै, २०१५ अन्वये पथदर्शी प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय व ग्राम स्तरीय समिती गठीत करून समितीच्या कार्यकक्षा ठरविण्यात आल्या आहेत. वरील समित्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हास्तरीय समित्यांना प्रत्येकी रू. १०.०० कोटी इतका निधी (Untied) व उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम स्तरीय समित्यांना प्रत्येकी रू.१.०० लाख ठोक रक्कम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हास्तरीय / ग्राम स्तरीय समित्यांना निधीचे वाटप करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्या अंतर्गत उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हास्तरीय / ग्राम स्तरीय समित्यांना एकूण रू.३४१९.५० लाख इतका निधी विभागीय आयुक्त औरंगाबाद व अमरावती यांच्या मार्फत खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे.

(रू.लाखात)

अ.क्र.	विभाग	जिल्हा	एकूण निधी	मुक्त करावयाचा निधी
१	औरंगाबाद	उस्मानाबाद- (जिल्हास्तरीय समितीसाठी)	१०००.००	७००.००
		उस्मानाबाद- (ग्रामस्तरीय समितीसाठी- एकूण गावे ७३७)	७३७.००	५१५.९०

२	अमरावती	यवतमाळ- (जिल्हास्तरीय समितीसाठी)	१०००.००	७००.००
		यवतमाळ- (ग्रामस्तरीय समितीसाठी- एकूण गावे २१४८)	२१४८.००	१५०३.६०
	एकूण		४८८५.००	३४१९.५०

२. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय व ग्राम स्तरीय समित्यांना वरीलप्रमाणे रक्कम वितरीत करण्यात येत आहे. सदर रक्कम कशाप्रकारे खर्च करावी याबाबतच्या मार्गदर्शक सुचना स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात येत आहेत.

३. वरील तक्त्यात नमूद केलेली निधी मागणी क्रमांक सी-५, मुख्य लेखाशिर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाजकल्याण, १०४, वृद्ध, अपंग व निराश्रीतांचे कल्याण, (००) (०५) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपयोजना (२२३५ बी ४६१) ५०, इतर खर्च या लेखाशिर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या रू.४८.८५ कोटी या निधीतून वितरीत करण्यात येत आहे व त्या लेखाशिर्षाखाली तो अंतिमतः खर्ची दर्शविण्यात यावा.

४. सदर निधी विभागीय आयुक्त, औरंगाबाद व अमरावती यांना अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे.

५. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी वर्ग करण्यात आला आहे. त्याच प्रयोजनासाठी त्याचा वापर होत आहे याची संबंधित विभागीय आयुक्त यांनी खातरजमा करावी. निधीच्या वाटपाचे लेखे, अभिलेख / नोंदवह्या विहित कार्यपद्धतीनुसार अनुदान आहरीत व वितरीत करणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर अद्ययावत ठेवण्यात यावे, झालेल्या खर्चाची महालेखाकार कार्यालयता नोंदविण्यात आलेल्या खर्चाची पडताळणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र या विभागाकडे तात्काळ सादर करावे, तसेच कोणत्याही परिस्थितीत मंजूर निधीच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी व हा खर्च तात्काळ करण्यात यावा. वितरीत करण्यात आलेल्या अनुदानातून जर काही रक्कम खर्ची पडणार नसेल तर ती रक्कम विहित वेळेत शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३३०/२०१५/ व्यय-९, दिनांक १९.८.२०१५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०८२६११५७५४५३१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजेंद्र ना. पिंपळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विभागीय आयुक्त, औरंगाबाद / अमरावती.
- २) जिल्हाधिकारी, उस्मानाबाद / यवतमाळ.
- ३) महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परिक्षण) महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपुर.
- ४) संचालक लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, ५ वा मजला नवीन प्रशासकीय भवन, मुंबई.
- ६) वित्त विभाग (अर्थसंकल्प-३/व्यय-६/व्यय-९/व्यय-३/अर्थोपाय कक्ष/ वित्त आयोग कक्ष, मंत्रालय, मुंबई-३२.
- ७) कार्यासन अधिकारी (ब-१/म-३/म-११/ पीएसी/ पीएसी -१ कार्यासने)महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) निवडनस्ती कार्यासन, म-७, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रत माहितीसाठी अग्रेषित

- १) मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.राज्यमंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) सचिव (मदत व पुनर्वसन) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.